

आदिवासी विकास विभागांतर्गत ई-ऑफिस
समितीचे गठन करणे बाबत...

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: आस्था-२०१२/प्र.क्र.२७५/का-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
तारीख: १५.१०.२०१३

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र:-
मातंस/२०१२/प्र.क्र.२५३/३९, दि.०६/०८/२०१२.
- २) शासन निर्णय क्रमांक: आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र:-
आस्था२०१२/प्र.क्र.२७५/का-१, दि.०५ ०२.२०१३

शासन निर्णय -

विभागाचे समक्रमांकित दि.०५.०२.२०१३ च्या शासन निर्णयान्वये विभागांतर्गत गठीत केलेल्या ई-ऑफिस समितीच्या आदेशात खालीलप्रमाणे अंशतः बदल करण्यात येत आहे.

- १) नोडल ऑफिसर (एक) श्री. नि.अ. पांढरकामे अवर सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे ऐवजी नोडल ऑफिसर (एक) उपसचिव (आस्थापना) आदिवासी विकास विभाग हे राहतील.
- २) डी.आय.टी. प्रतिनिधी श्री. राजेश रंजन यांचे ऐवजी डी.आय.टी. प्रतिनिधी श्री. वरुण मोर्य हे राहतील.

विभागाच्या समक्रमांकाच्या दिनांक ०५.०२.२०१३ च्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचना व समितीची कार्यकक्षा कायम राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३१०१८१२२७१२६५२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.दि.सुर्यवंशी)

उप सचिव

प्रत,

- १) मा.मंत्री (आ.वि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- २) मा.राज्यमंत्री (आ.वि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२

- ३) प्रधान सचिव (आ.वि) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२
- ४) सर्व उपसचिव/अवरसचिव/कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) संबंधित नोडल अधिकारी(एक), उपसचिव, आस्था/आ.वि.वि आणि (दोन) को-ऑर्डिनेटर आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- ६) संबंधित डी.आय.टी.प्रतिनिधी श्री. वरुण मोर्या / एन.आय.सी.प्रतिनिधी श्री. मनिश दुबे
- ७) सचिव (माहिती व तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ८) राज्य माहिती अधिकारी, NIC, नवीन प्रशासकीय भवन, ११वा मजला, मंत्रालय, मुंबई
- ९) निवड नस्ती, का-१ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
